

राज्यातील सर्व मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी/अडचणींचे निराकरण करण्यासाठी कायमस्वरूपी उच्चाधिकार समिती गठीत करणेबाबत..

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : पीआरडी-३३२३/प्र.क्र.१२४/नवि-७,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १५ मार्च, २०२४.

**प्रस्तावना :-**

राज्यातील मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविताना भूसंपादन, नागरी सुविधा जसे: मलवाहिका, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या, विद्युत वाहिन्या इत्यादि व प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन इत्यादी बाबी तत्परतेने निकाली काढण्याच्या दृष्टीने मुंबई, पुणे व नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य शासनाच्या स्तरावर मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या उच्चाधिकार समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वेगवेगळी उच्चाधिकार समिती करण्याच्या ऐवजी राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्पातील सर्व प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी यापूर्वीच्या गठीत करण्यात आलेल्या सर्व उच्चस्तरीय समित्या निरसित करून मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एकच कायमस्वरूपी उच्चाधिकार समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-

**०२. शासन निर्णय :-**

राज्यातील सर्व मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी/अडचणींचे निराकरण करण्यासाठी शासनातर्फे खालीलप्रमाणे कायमस्वरूपी उच्चाधिकार समिती (High Power Committee) स्थापन करण्यात येत आहे.

**अ. उच्चाधिकार समितीची रचना :-**

अध्यक्ष	:	मा. मुख्य सचिव
सदस्य	:	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग
सदस्य	:	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग
सदस्य	:	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, वित्त विभाग.
सदस्य	:	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, नियोजन विभाग.
सदस्य	:	प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग
सदस्य	:	मेट्रो रेल्वे प्रकल्प ज्या महसुली विभागात राबविण्यात येतो त्या विभागाचे विभागीय आयुक्त
सदस्य	:	मेट्रो रेल्वे प्रकल्प ज्या जिल्ह्यात राबविण्यात येतो त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी.

सदस्य : मेट्रो रेल्वे प्रकल्प ज्या मनपा क्षेत्रात राबविण्यात येतो त्या  
मनपाचे आयुक्त (प्रशासकीय प्रमुख)  
सदस्य सचिव: संबंधित मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी संस्थेचे प्रशासकीय प्रमुख

**ब. सदर समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे आहे :-**

- i. अंमलबजावणीधीन मेट्रो प्रकल्प उभारणे व परिचलन करणे या संबंधातील धोरणात्मक बाबींवर निर्णय घेणे.
  - ii. उक्त मेट्रो प्रकल्पा संदर्भात जमीन वापर बदल, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक व तदनुषंगिक सवलती देण्यासंदर्भात निर्णय घेणे.
  - iii. उक्त मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाचाराज्य शासनाच्या संस्था यांचा/ देय हिस्सा वितरित करण्यासाठी निर्देश देणे.
  - iv. उक्त मेट्रो प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालात नमूद केल्याप्रमाणे अथवा आवश्यकतेप्रमाणे इतर आर्थिक पर्यायांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश देणे व त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून देणे.
  - v. राज्य शासनास वाटतील असे तसेच मेट्रो प्रकल्प अंमलबजावणीच्या अखत्यारित नसलेल्या बाबींवर निर्णय घेणे. केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार उक्त मेट्रो प्रकल्पामध्ये आवश्यक त्या सुधारणा/ बदल करून अंमलबजावणीस मान्यता देणे.
०३. हा शासन निर्णय दिनांक ११/०३/२०२४ रोजी पार पडलेल्या मा. मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
०४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०३१५२२०८२६१९२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विजय चौधरी)  
उपसचिव, महाराष्ट्र राज्य

प्रति,

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
३. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
४. मा. उप मुख्यमंत्री(वित्त) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
६. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
७. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

८. अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
९. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१०. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
११. प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१२. प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१३. प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१४. प्रधान सचिव (परिवहन), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१५. प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१६. सचिव (विशेष प्रकल्प), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१७. विभागीय आयुक्त, कोकण/पुणे/नाशिक/छत्रपती शिवाजीनगर/अमरावती/नागपूर विभाग.
१८. अध्यक्ष, मुंबई/पुणे/नागपूर एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरण, पुणे
१९. महानगर आयुक्त, मुंबई/ पुणे/ नाशिक/ छत्रपती संभाजीनगर/ नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.
२०. व्यवस्थापकिय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) नागपूर.
२१. व्यवस्थापकिय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) नागपूर.
२२. सर्व महानगरपालिका आयुक्त.
२३. सर्व पोलिस आयुक्त.
२४. सर्व जिल्हाधिकारी
२५. महाव्यवस्थापक, पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, पुणे.
२६. सह सचिव, नगर रचना, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२७. संचालक, नगर रचना, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पुणे.
२८. उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२९. उप सचिव (नवि-१८/२०/२१/२२/२३/२४/२५/२६/२८), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
३०. निवड नस्ती (नवि-७).